

October 26, 2018

1. National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, 5 th Floor Plot No. C/1, G Block; Bandra (East) Mumbai 400 051 NSE Scrip Code: RADIOCITY ISIN: INE919I01016	2. BSE Limited Corporate Relationship Department Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street; Fort Mumbai 400 001 BSE Scrip Code: 540366 ISIN: INE919I01016
---	---

Dear Sirs,

Sub: Newspaper Advertisement pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

In compliance with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith the copy of newspaper advertisement of the financial results for the quarter ended September 30, 2018 published in Business Standard (English Newspaper) and Navshakti (Marathi Newspaper) on October 26, 2018 for your reference.

The said newspaper advertisement has also been uploaded on the website of the Company at www.radiocity.in

Kindly take the above on record and oblige.

Yours faithfully

For Music Broadcast Limited



Chirag Bagadia

Company Secretary and Compliance Officer

Encl: a/a




Within a month of starting its commodity segment, the BSE has achieved a landmark ₹5.78 billion worth of daily turnover from it, on Tuesday.

The traded volume on the day was 1,623 lots in gold contracts, valued at ₹5.22 billion. Silver contracts were 488 lots, worth ₹0.56 billion. The BSE forayed into commodity futures trading on October 1, about a year after the Securities and Exchange Board of India (Sebi) approved launch of commodity derivatives on equity exchanges and vice versa. The BSE launched delivery-based futures contract in gold at 1-kg lots and in silver at 30 kg.

"The BSE's announcement to waive transaction charges has attracted a lot of participants, including all types of brokers and traders who are cost-sensitive. Of the 442 expressions of interest from members, BSE has registered

helped but shipment to countries outside India were down 15 per cent in the quarter, due to currency devaluation (of the importing countries) and import restrictions. Export was down eight per cent in the first half of the financial year and accounted for about six per cent of Maruti's overall volume.



MUSIC BROADCAST LIMITED

(CIN No. L64200MH1999PLC137729)
Regd. Office: 5th Floor, RNA Corporate Park,
 Off. Western Express Highway, Kalanagar, Bandra(East),
 Mumbai - 400051. Website : www.radiocity.in



UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2018
 (Rs. in lakhs, except per share data)

Sl. No.	Particulars	Quarter ended September 30, 2018	Half Year ended September 30, 2018	Quarter ended September 30, 2017
		Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total income from operations	8,374	16,184	8,081
2	Net Profit / (Loss) for the period (before tax and exceptional items)	2,208	4,244	1,871
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	2,208	4,244	1,871
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional items)	1,338	2,688	1,273
5	Total comprehensive income for the period	1,338	2,688	1,233
6	Paid up Equity Share Capital	5,633	5,633	5,705
7	Earning Per Share (EPS) (Rs.10 each) (not annualised)			
	-Basic	2.35	4.72	2.23
	-Diluted	2.35	4.72	2.23

Notes:

- The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors on October 25, 2018.
- The above is extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulations 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of Stock Exchanges (www.nseindia.com and www.bseindia.com) and the Company (www.radiocity.in).

For and on behalf of the Board of Directors of Music Broadcast Limited
 Sd/-
 Vijay Tandon
 Chairman
 DIN: 00156305

Place: Mumbai
 Dated: October 25, 2018



S. No.	
1	Total Income from Op
2	Net Profit / (Loss) for t
3	Net Profit / (Loss) for t
4	Net Profit / (Loss) for t
5	Total Comprehensive I
6	Equity Share Capital
7	Earnings Per Share (o
	1. Basic:
	2. Diluted:

The above is an extract of (Requirements) Regulations and on the company's webs

Note:

- The above financial res carried out a limited rev consolidated financial re results for the Quarter E Statutory Auditors.
- During the quarter end insurance policy to covd recovering this sum und
- The revenue from opera with the revenue from o Accounting Standards.

Chennai
 October 25, 2018

DISH TV IN

Corporate office: FC-19, Se
 Regd. Office: 18th Floor, A Wing, Marathon Futurex, N M
 CIN: L51909MH1988PLC287553, Tel.: 0
 E-mail: investor@dishtv
 Extract of statement of standalone and consolidated f

Particulars	Quarter-ended	
	30.09.2018	30.09.2017
1. Total income from continuing operations	102,007	
2. Net Profit / (Loss) for the period from continuing operations (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	8,045	
3. Net Profit / (Loss) for the period from continuing operations before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	5,045	
4. Net Profit / (Loss) for the period from continuing operations after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3,244	

म्युझिक ब्रॉडकास्ट लिमिटेड

(सीआयएन : L64200MH1999PLC137729)
 नोंदणीकृत कार्यालय : ५, वा. बसना, आणंद कॉर्पोरेट पार्क, ऑफ पश्चिम द्वारगाठी यहायार्न,
 कलागंग, बांद्रा (पूर्व), मुंबई - ४०० ०११, वेबसाइट : www.radiocity.in



दि. ३० सप्टेंबर, २०१८ रोजी संपलेली वित्तीय विवारी व सहामाहीकरिताचे अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष

क्र. क्र.	विवारी	(रु. लाखात, प्रतिसहस्र भारीहोतव्यवित्तीय)		
		३०.०९.२०१८ रोजी संपलेली वित्तीय	३०.०९.२०१८ रोजी संपलेली वित्तीय	३०.०९.२०१७ रोजी संपलेली वित्तीय
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित
१	परिधानसाधन एकूण उत्पन्न	८,३०४	१६,१८४	८,०६१
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (नव व अन्वयादात्मक बाबींचे)	२,२०८	४,२१४	१,८०१
३	मर्यादित कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अन्वयादात्मक बाबींचे)	२,२०८	४,२१४	१,८०१
४	कालावधीकरिता एकूण सर्वसाधारण उत्पन्न	१,३३८	२,६८८	१,२०१
५	प्रदानित साधना भांडवल	१,३३८	२,६८८	१,२०१
६	उत्पन्न प्रतिसहस्र (होमलॉन) (अपेक्षीत रु. १.०/-)	५,६३६	५,६३६	५,३०५
अ) मर्यादित		२,३५	४,०९	२,३५
ब) सौम्यीकरण		२,३५	४,०९	२,३५

टीपः
 १. वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण चांगीमिडिंग प्रमाणानुसार करण्यात आलेले असून सहामाही मंडळाद्वारे त्यांचे दि. २५ ऑक्टोबर, २०१८ रोजी मंडळी देण्यात आलेली आहे.
 २. वित्त विभाग हे वित्तीय (निव्वळ नफा/तोटा) विभागात अंतर्भूत असून वित्त विभागात (नफा/तोटा) मंडळी देण्यात आलेली आहे.
 विवारी वित्तीय निष्कर्षांचा अंदाजनामाचु विवारी प्राकराच्या संदर्भात आहे. विवारी वित्तीय निष्कर्षांचा अंदाजनामाचे मंडळी प्राकर स्टॉक एक्सचेंजवरील वेबसाइट www.bseindia.com व http://www.nseindia.com वर सात वरतीही वेबसाइट www.radiocity.in वरील उल्लेख आहे.
 म्युझिक ब्रॉडकास्ट लिमिटेडच्या संचालक मंडळाकडून व वित्तीय विवारी वित्त विभाग

दिनांक : मुंबई
 दिनांक : २५ ऑक्टोबर, २०१८
 वित्त विभाग
 अध्यक्ष
 श्रीआयएन : ००१५६३०५

डेना बँक
DENA BANK
 (A Government of India Enterprise)
 Trusted Family Bank

मुंबई उपनगर क्षेत्रीय कार्यालय
 शांता भवन, जे. ए. व्ही. पी. डी. स्कीम, वित्तविभाग (पश्चिम), मुंबई-४०० ०५६.
 टेलीफोन : २६१४ ३०५६, २६१४ ५६८५/१५ ईमेल : zo.mumbaisub@denabank.co.in

बुधवार, २६ ऑक्टोबर २०१८

आणि ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून घेतला. विशेषतः फर्जदार आणि न संख्याची व्यवहार करू नये व मिळकत यांच्याशी केलेला कोणताही व्यवहार हा भारताभर्ती राहिल.

तारखेचे वर्जन (स्वावर मिळकत)

मागणी सूचना तारीख आणि क्रमांक	कडवाची तारीख
१. ५०६, ५ वा मजला, बी विंग, उपनगर ल. हॉल बॉम्बे शाळा आणि फार्म २, बोरीवली पश्चिम, मुंबई, मुंबई उपनगर-२०० ०६४ धारक मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग	दि. १९.०५.२०१८ रु. १२०८८१२/- (रु. एक कोटी पंचवीस लाख नऊ हजार आठशे बाया मात्र)
२. ५ वा मजला, ए विंग, किरण टॉवर लॉ चौक रोड, मोरगाव स्पोर्ट्स क्लबच्या लम, मुंबई उपनगर-२०० ०६४ धारक आणि विभाग	दि. २०.०७.२०१८ रु. ११६०३८००/- (एक कोटी सोळा लाख तीन हजार आठशे मात्र)
३. ५ वा मजला, बी विंग, विल्डिंग ०५, ओम साई पंचारत्न कॉम्प्लेक्स, आंचोळे रोड, भारी पूर्व, ठाणे-४०१ २०३ धारक आणि विभाग	दि. १३.०६.२०१८ रु. १८३३१९८/- (इस्ये अठरा लाख तेहतीस हजार एकशे अठ्यात्मन्न मात्र)
४. ५ वा मजला, व्ही व्ही पानकर पार्क, पेट्रोल ऑफ इंडियाच्या मागे, नादासोपारा २०९ धारक मिळकतीचे ते सर्व भाग आणि	दि. ३०.०७.२०१८ रु. २५५२९९२/- (इस्ये पंचवीस लाख सात हजार नऊशे ब्यात्मन्न मात्र)
५. ५ वा मजला, विल्डिंग क्र. ए-९, न्यू बुलसी एस. के. स्टेशन जवळ, साईबाबा गंग, गडबुला, मिरा रोड पूर्व, ठाणे-४०१ १०७ सर्व भाग आणि विभाग	दि. १९.०५.२०१८ रु. ५०६३०६०/- (इस्ये पंधरा लाख सातशे हजार सातशे साठ मात्र)
६. ५ वा मजला, सर्वो मोहन, सधन वित्त विवारी ४, सुपुंदा, नागवळ पूर्व, ठाणे-४०१ २०८ सर्व भाग आणि विभाग	दि. १९.०५.२०१८ रु. २२६८९७७/- (इस्ये बावीस लाख अठरा हजार नऊशे ब्यात्मन्न मात्र)
७. ५ वा मजला, विल्डिंग क्र. ०४, उपनगर ४ कॉम्प्लेक्स, नाममाट रोड, गाव बोडी, २०१ २०३, महापट्ट धारक मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग	दि. २४.०२.२०१८ रु. २०१६३६/- (इस्ये दोन लाख एकहाजार हजार सातशे छत्तीस मात्र)
८. ५ वा मजला, ए विंग, वित्त विभाग (पश्चिम), मुंबई-४०० ०५६, ल. नुना पेट्रोल पंपाच्या मागे, मिरा रोड ०७ धारक मिळकतीचे ते सर्व भाग आणि	दि. २३.०४.२०१८ रु. १४५४०३८/- (इस्ये चौदा लाख चौथर हजार